

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

गुरुवार, दिनांक ०४ ऑगस्ट, २०१६ / श्रावण १३, १९३८ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री | | |
| (३) वैद्यकीय शिक्षण मंत्री | | |
| (४) पर्यावरण मंत्री | | |
| (५) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ४९

पुणे येथे रुग्णाला लागणारे रक्त रुग्णालयाच्या रक्तपेढीतून घेण्याची सक्ती केली जात असल्याबाबत

(१) * २०४६९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, अॅड.रामहरी रुपनवर : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे औषधांपाठोपाठ आता रुग्णाला लागणारे रक्तही रुग्णालयाच्या रक्तपेढीतून घेण्याची सक्ती नातेवाईकांना केली जात असून याबाबत काही रुग्णांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार केली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून रुग्णालय प्रशासनावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अपंग समावेशित शिक्षण योजना (IEDSS) अंतर्गत कार्यरत सर्व
 विशेष शिक्षक व परिचर यांचे समायोजन होणेबाबत**

(२) * १९८५९ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १६२८४ ला दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अपंग समावेशित शिक्षण योजना (IEDSS) अंतर्गत कार्यरत सर्व विशेष शिक्षक व परिचर यांचे शासनाच्या शासकीय सेवेत किंवा शासनाच्या अधिनस्त शाळेच्या सेवेत समायोजन करण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने उच्चस्तर सचिव समितीकडे प्रस्ताव पाठवून कंत्राटी पदे निर्माण करण्याच्या विचाराधीन प्रस्तावावर शासनाचा विचार पुर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विशेष शिक्षक व परिचरांना न्याय मिळणेचे अनुषंगाने याबाबतची कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही,

(२) व (३) शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी भोगवटा प्रमाणपत्र
 न घेताच इमारतीचा वापर सुरु केल्याबाबत**

(३) * २३३६९ आर्कि.अनंत गाडगीळ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापनाने गेल्या पंचवीस वर्षांत महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र न घेताच ११ इमारतींचा वापर सुरु केला, तर अनेक इमारतींचे विनापरवाना बांधकाम सुरु असून काहीचे बांधकाम पूर्ण झाले असून विद्यापीठाने विभागही सुरु केल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी इमारतीच्या बांधकामाची वैधता तपासून त्या इमारतीचा वापर सुरु झाल्यापासून मालमत्ता कराची दंड व व्याजासहित वसूली करण्याची मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे माजी सदस्य डॉ.अतुल बागुल यांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी करून सदर इमारतीची तपासणी करून दंड व व्याजासहित मिळकत कर वसूल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामधील काही इमारती पुणे महानगरपालिकेच्या परवानगी/सूचनेशिवाय बांधल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

(२) हे खरे आहे.

(३) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात नवीन तयार झालेल्या इमारतींच्या कर आकारणीसाठी पुणे महानगरपालिकेने दिनांक २३.११.२०१२ व दिनांक २७.१०.२०१४ अन्वये सुचना दिलेल्या होत्या.

त्याबाबत पुणे महानगरपालिकेने तपासणी केली असता एकूण ४२ मिळकतींचा मिळकत कर नियमितपणे कर आकारणी झाली नसल्याचे आढळून आले.

या २५ इमारतींच्या दिनांक ३१.३.२०१७ अखेरच्या मिळकत करापोटी रक्कम रुपये ६,१८,०१,१९८/- एवढी असल्याचे स्पष्ट झाले असून सदरची रक्कम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुणे महानगरपालिकेकडे जमा केलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**शेठ एन. एल. हायस्कूल, मालाड या शाळेत
 अनियमित शिक्षकांच्या नेमणुकीबाबत**

(४) * २००१० श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शेठ एन. एल. हायस्कूल, मालाड या शाळेत सुषमा तिवारी आणि अन्य अनियमित शिक्षकांच्या नेमणुकीबाबत माहितीच्या अधिकारात प्रकरण निदर्शनास येऊनही कारवाई झाली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एन. एल. हायस्कूल, बालक विहार आणि नवजीवन विद्यालयातील बेकायदेशीर नेमणुकांबाबत संबंधितांवर झालेल्या कारवाईचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) व (३) शेट एन.एल. हायस्कूल या विद्यालयातील बोगस मान्यता मिळविल्याबाबत संबंधित शिक्षकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

बालक विहार विद्यालय (माध्यमिक) या शाळेतील ४ अतिरिक्त शिक्षक बोगस असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर सदर ४ शिक्षकांची वैयक्तिक मान्यता रद्द करण्यात आली असून सदर अनियमिततेसंदर्भात संस्थेने प्रभारी मुख्याध्यापकास निलंबित केले आहे.

उमरा (ता.पातूर, जि.अकोला) जिल्हा परिषद शाळेचे तत्कालिन मुख्याध्यापक यांनी सर्वशिक्षा अभियानातून आलेल्या निधीचा गैरव्यवहार केल्याबाबत

(५) * २३२४३ **श्री.गोपिकिशन बाजोरीया :** सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमरा जिल्हा परिषद (ता.पातूर, जि.अकोला) शाळेचे तत्कालिन मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष्याच्या खोट्या सहया घेऊन शाळा खोली बांधकामाकरिता सन २००९-१० मध्ये सर्वशिक्षा अभियानातून आलेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त समितीने निधी काढताना कोणताही ठराव न करता शाळा समितीच्या खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेवर मिळणारे व्याजाची रक्कम एक लाख पाच हजार रुपयांचे अनुदान, शाळा दुरुस्तीचे अनुदान, पंचेचाळीस हजार रुपये, विद्यार्थ्यांनी शाळेच्या बोअरकरिता जमा केलेली दहा हजाराची रक्कम आदि रकमेचा गैरव्यवहार केला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार यास जबाबदार असणा-या दोषी व्यक्तींविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे : (१), (२), व (३) होय, प्रश्नात नमूद केलेला पातूर हा तालुका वाशिम जिल्ह्यात नसून अकोला जिल्ह्यात आहे. या संदर्भात अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती यांनी दिनांक २५ एप्रिल, २०१६ रोजी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, पातूर यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पातूर यांनी प्राथमिक चौकशी केलेली असून संबंधित सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा खुलासा घेण्यात आला आहे. तदनुषंगाने त्याचे सेवानिवृत्तीनंतरचे अनुज्ञेय लाभ रोखण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागोठणे (ता.रोहा, जि.रायगड) येथील नळ पाणीपुरवठा
योजना अपूर्ण असल्याबाबत**

(६) * २१२४७ श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले,
श्री.किरण पावसकर : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) नागोठणे (ता.रोहा, जि.रायगड) येथील नळ पाणीपुरवठा योजना
सद्यःस्थितीत अपूर्ण अवस्थेत असूनही नळ पाणीपुरवठा योजनेच्या आराखड्यास
व सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेतील सर्व कामे सुधारीत अंदाजपत्रकातील किंमतीच्या
मर्यादेत सहा महिन्यात पूर्ण करण्यात यावीत असे बंधन घालण्यात आले
असतानाही संबंधित यंत्रणेने ही योजना पूर्ण न करताच पुर्णत्वाचा दाखला दिला
आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करण्यास अडचणी
निर्माण होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त अपूर्ण असलेली नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याबाबत
तसेच योजना पूर्ण न करताच पुर्णत्वाचा दाखला देणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत
शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे व सदरची योजना किती
कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, हे खरे आहे.

(२) नागोठणे, ता.रोहा, जि.रायगड येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या रूपये
७९१.३४ लक्ष ढोबळ किंमतीच्या अंदाजपत्रक व आराखड्यास दिनांक २३/१०/२०१५

अन्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यातील अट क्र. २ “योजनेतील सर्व कामे सुधारीत अंदाजपत्रकातील किंमतीच्या मर्यादेत ६ महिन्यात पूर्ण करावीत” अशी आहे. तथापि, या योजनेतील एक लक्ष लिटर क्षमतेचा एक अतिरिक्त उंच जलकुंभ बांधण्याचा तांत्रिक बदलाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याने व मुंबई-गोवा (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास अद्याप सुरुवात न झाल्याने सुमारे ३ कि.मी. वितरण व्यवस्था टाकण्याचे काम अद्यापही सुरु करता आलेले नाही. त्यामुळे योजनेची कामे अपूर्ण असल्याने पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) योजना अपूर्ण असल्याने पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला नसल्याने कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सदरची योजना माहे डिसेंबर, २०१६ अखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे.

यवतमाळ शहराला दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याबाबत

(७) * १९५८२ श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ शहराच्या अर्ध्या अधिक भागाला दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेमार्फत केल्याचे माहे एप्रिल मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्राधिकरणातर्फे पुरवल्या जाणाऱ्या पाण्याविषयी तक्रारी वाढल्या असून प्राधिकरणाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्रयोगशाळेने अनेकदा सिध्द केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सांडपाण्याच्या नाल्यामधून गेलेली पाईप लाईन, जागोजागी फुटलेले पाईप, लिकेज असलेले वॉल याद्वारे घरापर्यंत दुषित पाणी पोहचत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करून शहराला शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी प्राधिकरणाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अंशतः खरे आहे. माहे एप्रिलमध्ये यवतमाळ शहर पाणीपुरवठा योजनेचा एक स्त्रोत निळोणा धरणातील पाणी विहीरीपासून १.०० किमी लांब गेल्याने डोहाजवळ पंप बसवून ते पाणी दिनांक २०/०४/२०१६ पासून पाणीपुरवठा विहीरीत आणण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मे, २०१६ च्या तिसऱ्या

आठवड्यापर्यंत सदर पंप सुरु होते. सदर पाण्यास दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे निदर्शनास येताच दिनांक २२/०५/२०१६ पासून पाणीपुरवठा बंद केला व दिनांक २३/०५/२०१६ पासून यवतमाळ शहरास चापडोह धरणातून आठवड्यातून एकदा निर्जंतुक पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

(२) हे खरे नाही. सदर पाणी पिण्यायोग्य असल्याचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत प्रमाणित केले आहे.

(३) व (४) ग्राहकांच्या नळ कनेक्शनच्या सर्विस लाईन लिकेज झाल्यास दुरुस्तीची जबाबदारी ग्राहकाची असते. ग्राहकास याबाबत सुचित केले जाते व लिकेज कनेक्शन ग्राहकाकडून दुरुस्त केले जाते, तसेच ग्राहकाने प्रतिसाद न दिल्यास नळ कनेक्शन बंद केले जाते. तसेच योजनेची दैनंदिन देखभाल दुरुस्ती अंतर्गत गळती दुरुस्ती, व्हॉल्व्ह दुरुस्ती त्वरित करून पाणीपुरवठा निर्जंतुक असल्याची काळजी घेण्यात येते.

**मागासवर्गीय विद्यार्थीनींना प्रतिदिन १ रुपया उपस्थिती
 भत्ता देण्याचा घेतलेला निर्णय**

(८) * १९८०४ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक १४८९० ला दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात २३ वर्षापूर्वी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमासंदर्भात शिक्षण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थीनींना प्रतिदिन १ रुपया उपस्थिती भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थीनींची पटसंख्या वाढविणे व टिकविण्यासाठी सध्याच्या महागाईनुसार उपस्थिती भत्त्याच्या रकमेत वाढ करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन असलेल्या बाबी प्रकरणी शासनाने निर्णय घेतला आहे काय,

(३) असल्यास, सदर निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय. शासन निर्णय दिनांक १० जानेवारी, १९९२ अन्वये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(२) व (३) उपस्थिती भत्त्याच्या रकमेत वाढ करण्याची बाब विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्य हवामान बदल कृती आराखड्यास मान्यता देण्याबाबत

(९) * २१९६० श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात सततचा दुष्काळ, नियमित होणारी गारपीट, पावसाचा अनियमितपणा हे सर्व हवामान बदलाचे परिणाम आहेत असे अनेक तज्ञ मंडळी सांगत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने हवामान बदलासंदर्भातील "राज्य हवामान बदल कृती आराखड्यास" (State Action Plan on Climate Change) अजूनही मान्यता दिली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, हा आराखडा तयार करण्यासाठी दिल्लीस्थित टेरी (TERI) या संस्थेला नियुक्त केले होते काय,
- (४) असल्यास, ह्या आराखड्याची सद्यस्थिती काय आहे, तसेच आराखडा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. रामदास कदम : (१) होय, हे खरे आहे.

(२) राज्य शासनाने राज्य हवामान बदल कृती आराखडा तयार करून केंद्र शासनास मान्यतेसाठी पाठविला आहे.

(३) होय.

(४) राज्यात राज्य हवामान बदल कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवणे प्रस्तावित आहे.

राज्यातील ब्रेड निर्मिती करणाऱ्या कंपन्या पोटॅशिअम ब्रोमाईट किंवा आयोडेटचा वापर करत असल्याबाबत

(१०) * २३२०६ श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भारतातील बहुतांश ब्रेड निर्मिती करणाऱ्या कंपन्या पोटॅशिअम ब्रोमाईट किंवा आयोडेटचा वापर करत असल्याने कर्करोग होऊ शकतो असा दावा सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्मेटचे (सिएसई) केला असल्याने माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील ब्रेड निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी ब्रेड तयार करताना पोटॅशिअम ब्रोमाईट किंवा आयोडेटचा वापर बंद करावा यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय, हे खरे आहे.

(२) अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नियमन २०११ मधील अॅपेन्डीक्स अे मधील तरतुदीनुसार ब्रेडमध्ये पोटॅशियम आयोडेट व पोटॅशियम ब्रोमेट हे ५० पीपीएम (ऑन फ्लोअर मास बेसिस) पर्यन्त टाकण्याची परवानगी आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष मोहिम राबवून ब्रेड, पाव, बर्गर इत्यादींचे एकूण ७३ नमुने तपासणीसाठी घेतले असून त्यापैकी २४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, ते प्रमाणित घोषित करण्यात आलेले आहेत

(३) प्रश्न उद्भवत नाही.

खेळाडूंना खेळाच्या सरावासाठी कार्यालयातून सवलत देण्याबाबत

(११) * २२१८७ प्रा.अनिल सोले : तारांकित प्रश्न क्रमांक १००३० ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शालेय शिक्षण क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १७१४/प्र.क्र.३१४/क्रियुसे २, दिनांक २३ सप्टेंबर, २०१५ नुसार खेळाच्या सरावासाठी कार्यालय लवकर सोडण्यासंबंधी धोरण याबाबतचे शासन निर्णय निर्गमित केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू शासन निर्णयामध्ये अखिल नागरी सेवा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना स्पर्धापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक १ नोव्हेंबर ते ३१ मार्च या कालावधीसाठी सरावासाठी दुपारी ३.३० वाजता सवलत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, तदनुषंगिक शासन निर्णयामध्ये स्थानिक स्पर्धांचा उल्लेख करून स्थानिक स्पर्धानाही सरावासाठी सवलत देण्याबाबत सदरहू शासन निर्णयामध्ये अंतर्भाव करण्याबाबत शासनस्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, तसेच सावंतवाडी (सिंधुदूर्ग) येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेतील महाराष्ट्र शासनाच्या उपविजेत्या संघास वेतनवाढ देण्यासंबंधी मा. मुख्यमंत्री, मा. क्रीडा मंत्री व मा. वित्त मंत्री यांच्याकडे लोकप्रतिनिधींनी दिनांक २५ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

- (४) असल्यास, उपरोक्त प्रलंबित विषयावर नव्याने निर्णय घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) होय.

(३) स्थानिक स्पर्धांना सरावासाठी सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही.

उपविजेत्या संघास वेतनवाढ देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे, हे खरे आहे.

(४) खेळाडूंना वेतनवाढ देण्याबाबत वित्त विभागामार्फत धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्याला "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" हा उपक्रम राबविण्याबाबत

(१२) * २३०५५ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याला "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र" हा उपक्रम राबविण्यासाठी गेल्या वर्षी पाचवी आणि यावर्षी सहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना मानधनाची रक्कम माहे एप्रिल, २०१६ अखेर पर्यंत देण्यात आलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर थकीत मानधन तात्काळ देण्याची मागणी शिक्षक परिषदेने मा.शालेय शिक्षण मंत्री, मा.शालेय शिक्षण राज्यमंत्री, शिक्षण संचालक, प्रकल्प संचालक यांचेकडे गेल्या वर्षभरात अनेक वेळा केली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर शिक्षकांना मानधनाची रक्कम केव्हा देण्यात येणार आहे व त्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बालवाड्यांचे प्रवेशही कायद्याच्या कक्षेत आणण्याबाबत

(१३) * २२२६५ अॅड.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.चंद्रकांत रघुवंशी : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बालवाड्यांच्या माध्यमातून शाळा भरसाठ देणग्या घेतात आणि अनेक गैरप्रकार होतात अशा तक्रारी असून त्यांना पायबंद घालण्यासाठी बालवाड्यांचे प्रवेशही कायद्याच्या कक्षेत आणण्याबाबत शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बालवाड्यांचे प्रवेशही कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत धोरणनिश्चिती व कायदा तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण व अंबरनाथ (जि.ठाणे) तालुक्यातील
 ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना प्रलंबित असल्याबाबत**

(१४) * २०१६१ श्री.जगन्नाथ शिंदे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे पाणी टंचाई निर्माण झालेली असताना, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यातील ४९३ ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली असताना प्रत्यक्ष १९२ योजनाच पूर्ण झाल्या असून, ३०१ ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना कंत्राटदार व संबंधित अधिका-यांच्या उदासीनतेमुळे अपूर्ण असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजना अपूर्ण असल्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो गावे तसेच पाडे पाण्यापासून वंचित राहिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात दोषी आढळून आलेल्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे अंशतः खरे आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ या तालुक्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत ४९३ ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांना मंजूरी मिळाल्याची बाब खरी आहे.

सदर ४९३ योजनांपैकी ३२९ योजनांमधून पाणीपुरवठा सुरु असून १३० योजना प्रगतीपथावर आहेत. तसेच २९ योजनांवर आर्थिक अपहार आढळून आल्याने गुन्हे दाखल करण्यात आला आहेत व ०५ योजनांमध्ये गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

सदर योजनांची अंमलबजावणी थेट कंत्राटदारांमार्फत करण्यात येत नसून ग्रामपंचायत अधिनस्त ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत करण्यात येत आहे. सदर योजना समितीच्या उदासिनतेमुळे व समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांचेमधील अंतर्गत वादांमुळे रखडलेल्या आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) सन २०१५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाणे जिल्ह्यातील रखडलेल्या योजनांबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती. सदर लक्षवेधीस उत्तर देताना मा. मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांनी सर्व योजनांची चौकशी विभागीय आयुक्त यांचे स्तरावर करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुषंगाने विभागीय आयुक्त यांचेमार्फत नेमण्यात आलेल्या पथकामार्फत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सर्व योजनांची चौकशी करण्यात आली असून, त्याचा अहवाल दिनांक ०२/०५/२०१६ रोजी शासनास प्राप्त झाला आहे.

ठाणे जिल्ह्यातील रखडलेल्या योजनांपैकी आर्थिक अपहार निदर्शनास आलेल्या २८ योजनांच्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष, सचिव व तांत्रिक सेवापुरवठादार यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुरबाड तालुक्यातील ०१ योजनेच्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष, सचिव व तांत्रिक सेवा पुरवठादार यांचेवर दिनांक १५/०६/२०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हे दाखल करण्यात आलेल्या २९ योजनांपैकी अपहारीत रक्कमेचा भरणा करण्यात आलेल्या ६ योजना व अपहारीत रक्कमेचे काम करण्यात आलेल्या ३ योजना वगळून उर्वरित २० योजनांचे अध्यक्ष, सचिव यांचे ७/१२ वर बोजा चढविण्याचा प्रस्ताव दिनांक २२/०६/२०१६ रोजी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आला असून त्याबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रथम दर्शनी आर्थिक तफावत निदर्शनास

आलेल्या व सुनावणी घेऊनही आर्थिक तफावत दूर करू न शकलेल्या ०५ योजनांबाबत गुन्हा दाखल करणेची व ७/१२ वर बोजा चढविण्याची कारवाई नियोजित आहे.

रखडलेल्या योजनांमध्ये अधिकाऱ्यांमार्फत निधीचा अपहार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आलेली नाही. तथापि, योजना पूर्ण न होण्याबाबत सर्व शाखा अभियंता यांना जबाबदार धरून त्यांची १ वेतनवाढ रोखण्याची कारवाई करणेत आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**व्यवस्थापन कोट्यातील जागेवरील अनुसूचित जातीच्या
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारल्याबाबत**

(१५) * २२७१८ श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०१४-२०१५ व २०१५-२०१६ मध्ये अध्यापक विद्यालयातील डी.एड प्रवेशाच्या व्यवस्थापन कोट्यातील जागा संस्थांनी शासनाकडे समर्पित केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, व्यवस्थापन कोट्यातील समर्पित केलेल्या जागा, पात्र विद्यार्थी संख्येअभावी शासनास भरून देता आल्या नव्हत्या, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संचालक, विद्या परिषद पुणे यांनी त्यांचे पत्र क्र.शिहीत्र-४/प्रवेश कक्ष/२०१४-१५/१३९१, दिनांक ७/५/२०१४ अन्वये समर्पित जागा स्वीकारल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, संचालकांच्या दिनांक १५/६/२०१४ रोजीच्या आदेशानुसार संस्थांनी व्यवस्थापन कोट्यातील जागा गुणवत्तेनुसार भरल्या असून त्यात मागासवर्गीयांना देखील प्रवेश देण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, गुणवत्तेच्या निकालांवर डी. एड मध्ये प्रविष्ट झालेल्या अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासन पूर्वलक्षी प्रभावाने शिष्यवृत्ती मंजूर करणार आहे काय ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) हे खरे नाही.

- (४) व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश संस्था स्तरावर होतात.
- (५) खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थामध्ये शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गातील केवळ केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेच्या (CAP) माध्यमातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती/शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू आहे.

**मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत
जर्नालिजमची चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याबाबत**

(१६) * २२४६९ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई विद्यापीठामार्फत माहे एप्रिल, २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेत जर्नालिजमची चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये तसेच चुकीची प्रश्नपत्रिका देणाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) दिनांक १६/०४/२०१६ रोजी ३.०० ते ५.३० या वेळेत होणाऱ्या तृतीय वर्ष बी.एम.एम. या अभ्यासक्रमाच्या Journalism : Business & Magazine Journalism (Combination of Niche - I & II) या विषयाच्या परीक्षेसाठी ७५ ऐवजी ५० गुणांची प्रश्नपत्रिका ऑनलाईनद्वारे परिक्षा केंद्राना वितरीत करण्यात आली होती.

(२) सदर बाब तात्काळ ३ वाजून ०५ मिनिटांनी निदर्शनास आल्यानंतर तात्काळ ७५ गुणांची प्रश्नपत्रिका ऑनलाईनद्वारे वितरीत करण्यात आली. सदर बाबीस जबाबदार असणाऱ्या प्राशिकाविरुद्ध दिनांक २०/०४/२०१६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संबंधिताच्या खुलाशावर दिनांक २२/०७/२०१६ रोजीच्या परिक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन सदर प्राशिकास ३ वर्षे परिक्षेच्या कामकाजापासून प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई, पुणे, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात होत असलेल्या भेसळ दुधाबाबत

(१७) * १९७२३ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १६६९६ ला दिनांक २२ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई ग्राहक पंचायती तर्फे मुंबई शहरासह पुणे, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात दुधाच्या शुध्दते विषयी केलेल्या नमुन्याच्या तपासणीत ४९ टक्के दुध हे निकृष्ट दर्जाचे तर ३५ टक्के दुध पूर्णतः भेसळयुक्त असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, काही ब्रॅंडेड कंपन्यांच्या दुधातही चक्क स्टार्च आणि युरियाची भेसळ करण्यात येते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दुध प्रत्यक्ष ग्राहकांकडे पोहचोपर्यंत मुळच्या शुध्द दुधात युरिया, कॉस्टिक सोडा, ग्लुकोज, पांढरा रंग, डिटर्जंट पावडरसह पाणी मिसळून जीवघेण्या भेसळीचे दुध तयार होते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दुधात भेसळ करणा-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

केतकीपाडा, दहिसर, मुंबई या परिसरात आरएमसी
सिमेंट मिक्सिंग प्लांट बंद करण्याबाबत

(१८) * १९८४९ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केतकीपाडा, दहिसर, मुंबई या परिसरात असलेल्या आरएमसी सिमेंट मिक्सिंग प्लांटमुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने हा प्लांट प्रदूषण वाढीस कारणीभूत असल्याचे सांगूनही नियम धाब्यावर बसवून हा प्लांट सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राष्ट्रीय हरित लवादाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वान्हद्वीच्या सभोवताली १०० मीटरच्या परिसरात कोणत्याच प्रकारचे बांधकाम व विकासकामे करू नये असे आदेश देऊनही महापालिकेनी सदर कंपनीविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तदनुषंगाने सदर प्लांट बंद करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) हे खरे नाही.

महापालिकेच्या आर उत्तर विभागाने दिनांक ०५/०४/२०१६ रोजी सदर प्लांटचा कारखाना परवाना रद्दकेलेला आहे. तसेच दिनांक २५/०६/२०१६ रोजी सदर प्लांट वरील बांधकामे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (MRTP) कलम ५५ अन्वये नोटीस देऊन निष्कासित केली आहेत.

संमतीपत्रातील अटीचे उल्लंघन केले असल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक २७/०५/२०१६ रोजी सदर उद्योगास पुढील आदेश होईपर्यंत उत्पादन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर जागेवर सध्या आरएमसी प्लांट अस्तित्वात नाही.

डॉक्टरांकडून सर्वसामान्य जनतेला परवडणारी जेनेरिक औषधे देण्याबाबत

(१९) * २०३२७ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, अॅड.रामहरी रुपनवर : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जेनेरिक औषधे बाजारात उपलब्ध असताना डॉक्टरांकडून ब्रॅन्डेड औषधे लिहून दिली जातात, ती अत्यंत महागडी असून सर्वसामान्य जनतेला परवडणारी नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सर्वसामान्य जनतेला परवडणारी जेनेरिक औषधे डॉक्टरांकडून औषधे लिहून देताना त्यांची जेनेरिक नावे देखील लिहून देणेबाबत डॉक्टरांवर निर्बंध घालण्यासाठी तसेच त्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) अंशतः खरे आहे.

औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ परिच्छेद १३ व २० नुसार प्रत्येक औषधासाठी एमआरपी बंधनकारक आहे. तसेच परिच्छेद २६ नुसार औषधे एमआरपी पेक्षा जास्त किंमतीने विकण्यास प्रतिबंध आहे. राष्ट्रीय आवश्यक औषधसूची (NLEM २०१५) मध्ये ३७६ औषधे आवश्यक औषध म्हणून घोषित केली आहेत व त्यांची किंमत राष्ट्रीय औषध मुल्यनिर्धारण प्राधिकरण ठरविते व सदर औषध ठरविलेल्या किंमतीनुसार विकणे बंधनकारक आहे. ज्या औषधांची किंमत नियंत्रित नाही त्यांचा Branded व Generic औषधांच्या किंमतीत फरक असू शकतो.

(२) भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने 'इंडियन मेडिकल कौन्सिल (प्रोफेशनल कॉन्डक्ट, एटीकेट अँड एथिक्स) रेग्युलेशन्स, २००२' बनविले आहेत. या विनियमातील विनियम १.५ अनुसार प्रत्येक भिषकाने शक्यतोवर सामान्य ('जेनेरिक') नावाने औषधपत्र ('प्रेसक्रिप्शन') द्यायला पाहिजे. परंतु, तशी सक्ती नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महिला जागृती शिक्षण संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत

(२०) * २१५५८ श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महिला जागृती शिक्षण संस्था बघोली, या संस्थेद्वारा संचालित गणेश हायस्कूल गुमाधावडा, (ता.तिरोडा) सेजगांव हायस्कूल, सेजगांव (ता.तिरोडा), जीरादेवी पटेल पूर्व माध्यमिक शाळा एकोळी, ता.गोंदिया या शाळेतील सर्व शिक्षकांच्या वेतनवाढी माहे जुलै, २०१५ पासून मुख्याध्यापकांनी प्रलंबित ठेवले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर, २०१५ या चार महिन्यांचे शिक्षकांना वेतन मिळाले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच कु.पी.एन.ठाकरे, स.शि.सेजगांव हायस्कूल, सेजगांव, ता.तिरोडा, जि. गोंदिया दिनांक १ जून, २००७ ला देयके वरिष्ठ श्रेणी मुख्याध्यापकांनी दिली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, वेतनवाढी थांबविल्या प्रकरणी आणि वेतन देयके विहित मुदतीत, अधीक्षक वेतन पथक कार्यालयाला सादर न केल्याप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याबाबत तसेच शिक्षण संस्थेचा अनागोंदी कारभार सुरु असल्यामुळे प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे आहे

(४) विचाराधीन वेतन देयके उशिरा सादर केल्यासंदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद गोंदिया यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

राज्यातील अपंग शिक्षक शिक्षकेतरांच्या समायोजनाबाबत

(२१) * २३१२९ श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सन २०१३-१४ च्या सेवक संचानुसार राज्यात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यामध्ये अपंग कर्मचारी आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, अपंग शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांच्या समावेशनाबाबत विशेष सवलत देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) समायोजनाच्या कार्यपध्दतीनुसार नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

राज्यात शालेय शिक्षण घेत असताना क्रीडा गुणाची सवलत मिळत नसल्याबाबत

(२२) * २२१६२ श्री.विक्रम काळे : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शालेय शिक्षण घेत असताना इयत्ता १० वी व १२ वी च्या वर्गात शिकत असताना ४२ खेळांना क्रीडा गुणाची सवलत मिळत असताना शासनाने दिनांक २५ एप्रिल, २०१६ रोजी शासन निर्णय काढून केवळ २९ खेळांना क्रीडा गुणांची सवलत दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच पूर्वीप्रमाणे राज्यातील १० वी व १२ वीच्या क्रीडापटू विद्यार्थ्यांना ४२ खेळांना क्रीडा गुणांची सवलत देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) नाही.

ज्या एकविध खेळ संघटनांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय या क्रमाने केलेले आहे व ज्या एकविध क्रीडा संघटना शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करित आहेत त्यांच्या पात्र स्पर्धामधील सहभागी विद्यार्थी खेळाडूंना दिनांक २१ एप्रिल, २०१५ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सर जे.जे.रुग्णालय, मुंबई येथे बिंदुनामावलीनुसार
शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत

(२३) * २२३६७ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सर जे.जे.रुग्णालय, मुंबई येथे बदली कामगार म्हणून कार्यरत असलेल्या ५८१ पैकी १२२ बदली कर्मचाऱ्यांना सरळसेवा भरती प्रक्रियेने दिनांक २६ जानेवारी, २०१६ रोजी शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सरळसेवा भरती प्रक्रिया करते वेळी शा.नि.क्र. बीसीसी-१०९/प्र.क्र.२/९७/१६ ब, दिनांकीत २९ मार्च, १९९७ व शा.नि.क्र. बीसीसी-१०९७/प्र.क्र.६३/९७/१६ ब, दिनांकित १८ ऑक्टोबर, १९९७ चे उल्लंघन करून बिंदुनामावलीनुसार मागास प्रवर्गातील उमेदवारांना डावलून भरती प्रक्रिया केलेली आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त भरती प्रक्रियेत बदली कामगारांपैकी श्रीमती कमल दगडू लोहकरे व इतर अनेक कर्मचारी यांची 'अनुसूचित जमाती' या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांची जे.जे. रुग्णालय यांनी 'विशेष मागास प्रवर्ग' अशी चुकीची नोंद केल्यामुळे त्यांना सरळसेवा भरती प्रक्रियेपासून वंचित राहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, बिंदुनामावलीनुसार मागास प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्याने शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत तसेच उक्त प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) हे खरे नाही.

तथापि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या शासन निर्णय दिनांक ७ डिसेंबर, २०१५ अन्वये विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील ६२६ बदली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयात सर ज.जी.समूह रुग्णालय, मुंबई या संस्थेतील ३३६ बदली कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

तथापि कमल दगडू लोहकरे व इतर या बदली कर्मचाऱ्यांची दिनांक ३१ मार्च, २००७ रोजी १० वर्षांची नियमित सेवा झाली नव्हती. म्हणून त्यांच्या नावाचा समावेश प्रस्तावामध्ये करण्यात आला नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**लातूर येथील सर्वोपचार केंद्रातील एम.आर.आय., कलर डॉपलर,
 सीटीस्कॅन, डायलेसिस यंत्रणा बंद असल्याबाबत**

(२४) * २२८५५ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर येथील सर्वोपचार केंद्रात लाखो रुपये खर्च करून बसवलेली एम. आर. आय., कलर डॉपलर, सीटीस्कॅन, डायलेसिस मशीन इत्यादी बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) हे अंशतः खरे आहे.

एम.आर.आय.मशीन असलेल्या कक्षातील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाला होता. ए.सी. यंत्रणा अनिवार्य असलेल्या एम.आर.आय. यंत्राचे नुकसान होऊ नये म्हणून काही काळ ती बंद ठेवण्यात आली होती. तथापि अन्य यंत्र कार्यान्वित होती.

(२) एम.आर.आय यंत्रणा पुन्हा कार्यरत करण्याकरीता रूग्णालय प्रशासनामार्फत तातडीने प्रयत्न करण्यात येवून नविन वातानुकूलन यंत्रणा बसवून यंत्र पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे. एम.आर.आय.यंत्र बंदच्या काळात कलर डॉपलर, सीटी स्कॅन, डायलेसीस यंत्रणा रूग्णसेवेत कार्यान्वित होती.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून
 सॉफ्टवेअर उभारणीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत**

(२५) * २०६५० श्री.सुभाष झांबड, अॅड.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून सुमारे ४ वर्षांपासून निर्मल कंपनीला सॉफ्टवेअर भाड्यासाठी महिना सुमारे अडीच लाख रुपयांची रक्कम दिली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने बेकायदेशीरपणे रक्कम अदा करणाऱ्या संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) निर्मल सॉफ्टवेअर कंपनी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यात सप्टेंबर, २०१२ मध्ये झालेल्या करारानुसार प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालये यांच्याकडील माहिती संकलित व पृथःकरण करून पुढील कार्यवाही करण्यासाठी मासिक रु. २.५२ लक्ष मोबदला कंपनीला देण्यात येत आहे.

(२) व (३) सदर करारास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने दिनांक १९/१०/२०१२ रोजीच्या बैठकीत मान्यता दिली आहे. सदर करार ५ वर्षांचा असून ऑगस्ट, २०१७ मध्ये कराराची मुदत समाप्त होत आहे. करारानुसार कंपनीकडून पूर्विण्यात येणाऱ्या सेवांसाठी मोबदला देण्यात येत आहे.

**औरंगाबादसह राज्यात भारतीय प्रशासकीय सेवापूर्ण
प्रशिक्षण केंद्राची सुरुवात करण्याबाबत**

(२६) * २२१३४ श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे :
सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) प्रशासकीय सेवेत मराठी तरुणांचा टक्का वाढावा या हेतूने शासनाने सन १९८६ मध्ये औरंगाबाद सह राज्यात चार ठिकाणी भारतीय प्रशासकीय सेवापूर्ण प्रशिक्षण केंद्राची सुरुवात केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, औरंगाबाद येथील भारतीय प्रशासकीय सेवापूर्ण प्रशिक्षण केंद्र (प्री-आयएस) मध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक व इतर कोणत्याच सोई सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून आवश्यक त्या शैक्षणिक व इतर सोई सुविधा देण्यासाठी काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**खामगाव (जि. बुलढाणा) येथील बसस्थानक परिसरातील
हॉटेलमध्ये नागरिकांची होत असलेली फसवणूक**

(२७) *२०४८२ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगाव (जि. बुलढाणा) येथील बसस्थानक परिसरातील हॉटेलमध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली फक्त थंड केलेले बाटलीबंद पाणी विकून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पाण्यामधील टोटल डिझॉल्व्हड सॉलिड (टीडीएम) अर्थात क्षारांचे प्रमाण हे ठराविक पातळीपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे, खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,
विभाग, तुकड्या, वर्ग त्यांचे मुल्यांकन करणेबाबत**

(२८) * १९८६० डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १६२८० ला दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, विभाग, तुकड्या, वर्ग यांचे मुल्यांकन पुर्ण होऊन पात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुदानाची तरतूद करण्याच्या अनुषंगाने मुल्यांकनाच्या विहित निकषानुसार आयुक्त (शिक्षण) यांचे स्तरावर प्रस्तावांची तपासणी/छाननीची सुरु असलेली कार्यवाही पुर्ण झाली आहे काय,

- (२) असल्यास, पात्र शाळा व कनिष्ठ महाविद्यालयासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे काय,
- (३) नसल्यास, प्रस्तावांचे तपासणी/छाननीची उक्त कार्यवाही केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) कनिष्ठ महाविद्यालयांचे मुल्यांकनाचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले असून त्यावर पुढील कार्यवाही सुरु आहे.

- (२) अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी देण्याचा निर्णय घेतल्याबाबत

(२९) * २००१५ श्री.कपिल पाटील, श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.रामनाथ मोते : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शिक्षकांना २४ वर्षे सेवा झाल्यानंतर निवडश्रेणीसाठी २० टक्क्यांची अट रद्द करून पात्र शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, त्याचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

- (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्हयातील सार्वजनिक वितरण प्रणाली, शालेय पोषण आहार योजनेतील तांदुळाचा झाल्याबाबत गैरव्यवहार

(३०) * २३२५७ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अकोला जिल्हयातील सार्वजनिक वितरण प्रणाली, शालेय पोषण आहार योजनेतील तांदुळाचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, नुकतेच शिक्षण विभागाने विद्यार्थी नसले तरीही शाळेत खिचडी शिजवण्याचे आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार यास जबाबदार असणा-या व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना वेतन देण्याबाबत

(३१) * २२७६७ श्री.सुनिल तटकरे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक घोषित व अघोषित शाळांचे प्रचलित नियमानुसार सुमारे ६५७ कोटी शासनाकडे थकीत असल्याचे तसेच सदर शाळेत ३४ हजार शिक्षक विनावेतन कार्यरत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शाळांचे अनुदान व शिक्षकांचे वेतन देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

- (२) अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा/तुकड्यांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

**रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयातील २० पेक्षा कमी
पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करण्याबाबत**

(३२) * २०८४९ श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने खर्चाचे कारण पुढे करून वाडी-वस्ती वरील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांना इतर शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डोंगरद-यामधील रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयातील सुमारे तीन हजार प्राथमिक शाळा बंद पडण्याची भिती निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाच्या या निर्णयामुळे रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हयातील अशिक्षितपणा वाढेल व वेठबिगारी सुरू होईल म्हणून येथील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद न करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर शहरातील विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे
व जलतरण तलावाचे काम प्रलंबित असल्याबाबत**

(३३) * २३२१३ श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर शहरातील रेसकॉर्स नाक्यावरील विभागीय क्रीडा संकुलातील शुटींग रेंजचे उर्वरित काम प्रलंबित तसेच क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे काम प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कामासाठी निधी उपलब्ध करून किती कालावधीत क्रीडासंकुलांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, त्याबाबत निधीची तरतूद करण्यात आली आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदर विभागीय क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी मंजूर शासन अनुदान मर्यादेनुसार रुपये २४.०० कोटीची तरतूद उपलब्ध करण्यात आली आहे. शुटींग रेंजची उर्वरित सर्व कामे डिसेंबर, २०१६ अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाचे ५०% काम पूर्ण झाले असून विभागीय क्रीडा संकुलाच्या पश्चिमेकडील बाजूकडून सांडपाणी येत असल्याने या पाण्याचा जलतरण तलाव व डायव्हिंग तलावाच्या बांधकामास अडथळा होत आहे. सदर सांडपाण्याचा निचरा करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्यात येत असून त्यानंतर जलतरण तलावाचे उर्वरित काम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे.

**राज्याचे नाव उज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना
 थेट गट "अ" व "ब" मधील पदावर नियुक्ती देण्याबाबत**

(३४) * २२२१३ प्रा.अनिल सोले : तारांकित प्रश्न क्रमांक १३९९२ ला दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याचे नाव उज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना दिनांक ४ ऑक्टोबर, २०१० रोजी शासन सेवेत थेट गट "अ" व "ब" मधील पदावर नियुक्ती देण्यात आलेले असून त्या खेळाडूंमधील वयाची ४५ वर्षे पूर्ण व झालेल्या खेळाडूंना विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत शासनास प्राप्त झालेल्या मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव शासनास विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू प्रस्तावाची तपासणी पूर्ण करून त्या अनुषंगाने अत्युच्च गुणवत्ताधारक गट "अ" व "ब" मधील वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूंना विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत व शासन निर्णय क्रमांक एलव्हीई १४०४/प्र.क्र.८/सेवा-८, मंत्रालय, मुंबई-३२, दिनांक २७ फेब्रुवारी, २००४ मधील मुद्दा क्रमांक ३ मध्ये अतिप्राविण्य शब्दामध्ये व्यायामाचे खेळ प्रकारातील (अॅथलेटिक्स) १, २ व ३ क्रमांक व इतर क्रीडा प्रकारातील फक्त पहिल्या तीन क्रमांकासाठी वेतनवाढ देण्याबाबत तसेच, शासन सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना शिवछत्रपती पुरस्कार देण्यासाठी प्रचलित धोरणामध्ये तरतूद अंतर्भूत करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) अत्युच्च गुणवत्ताधारक गट "अ" व "ब" मधील वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या खेळाडूंना विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तसेच अॅथलेटिक्स प्रमाणे अन्य खेळाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी वेतनवाढ देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरु आहे. अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांना शिवछत्रपती पुरस्कार देण्याच्या अनुषंगाने शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीत बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांचे प्रवेश बंदी केल्याबाबत

(३५) * २३३२४ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.रविंद्र फाटक : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील ५४ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अटीचे पालन न केल्याने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने प्रवेश बंदी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच राज्यातील १३० अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या जागाही कमी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यामुळे सदर कॉलेजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे. एकूण १२ संस्थांना अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने प्रवेशबंदी केली आहे.

(२) अंशतः खरे आहे.

एकूण ६८ संस्थांची प्रवेशक्षमता अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने कमी केली आहे.

(३) सदर कॉलेजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. ज्या वर्षी आदेश निर्गमित केला जातो त्या वर्षापासून आदेश लागू करण्यात येतो. पूर्वीच्या प्रवेशित विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे सदर कॉलेजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**अमरावती येथील अनुदानित महाविद्यालयातील विविध प्राचार्य,
प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत**

(३६) * २२२७० अॅड.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न शासन अनुदानित महाविद्यालयातील विविध प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आपल्या विविध मागण्या व तक्रारी घेऊन उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सेवापुस्तिका गहाळ असणे, सेवा प्रकरणे हरवणे, सेवा निवृत्ती प्रकरणे निकाली न काढणे इ. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित दीड हजारावर प्रकरणे व प्रस्ताव सहसंचालकांच्या कार्यालयात धूळखात पडून आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर तक्रारी, प्रकरणी, प्रस्ताव यांचा त्वरीत निपटारा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत संचालनालय स्तरावरून दरमहा आढावा व सहसंचालनालय स्तरावरून दैनिक आढावा घेण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अल्पसंख्यांक मुलींची उपस्थिती शाळेमध्ये राहण्याच्या दृष्टीने
त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत**

(३७) * २३२१८ श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय अल्पसंख्यांक विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शाळांमध्ये वर्ग ५ ते ७ च्या अल्पसंख्यांक मुलींची उपस्थिती राहण्याच्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, अनेक दिवसांपासून विभागाने प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तो प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचेकडे दिनांक ६ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास अमरावती विभाग शिक्षक आघाडीने निवेदनाद्वारे मागणी केली, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, प्रोत्साहन भत्ता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे नाही.

दिनांक २७ जानेवारी, २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील वरिष्ठ प्राथमिक शाळांमध्ये (इयत्ता ५ वी ते ७ वी) शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या शाळेतील उपस्थितीकरिता त्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना सन २०१३-१४ या आर्थिक वर्षापासून बंद करण्यात आली आहे.

(३) होय.

(४) प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

**नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये फळे पिकविण्यासाठी आरोग्यास
घातक द्रव्याचा वापर होत असल्याबाबत**

(३८) * २२०३६ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये फळे पिकविण्यासाठी आरोग्यास घातक असलेल्या इथरेल, इथेपॉन, इथेलेन व बेटलेन औषधांचा वापर करून केला असल्याचे दिनांक १ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार एपीएमसी मार्केटमध्ये रासायनिक औषधाचा वापर करून फळे पिकविणाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) सदर आशयाची तक्रार अन्न व औषध प्रशासनास दिनांक २५/०४/२०१६ रोजी प्राप्त झाली होती.

(२) सदर तक्रारीच्या अनुषंगाने नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये एकूण चार आंब्याचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. अन्न विश्लेषक, अन्न चाचणी प्रयोगशाळा मुंबई-५१ यांनी सदरचे चारही नमुने प्रमाणित घोषित केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उमटे (ता.अलिबाग, जि.रायगड) धरणातील गाळ काढण्याबाबत

(३९) * १९६४३ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उमटे धरणामधील (ता.अलिबाग, जि.रायगड) गाळ गेली ३८ वर्षांमध्ये काढण्यात आलेला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उमटे धरणामध्ये जलशुद्धीकरणाचे यंत्र नसल्यामुळे धरणातील पाणी अशुद्ध झाले, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच उमटे धरणाच्या पाणी अडविणाऱ्या भिंतीवर विविध प्रकारच्या झाडांची रोपे उगवून झाडांची मुळे भिंतीत जाऊन धरणाच्या भिंतीला तडे गेले असल्यामुळे ठिकाणठिकाणी पाण्याची गळती होऊन परिसरातील ६२ गावे व वाड्यांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) उमटे धरणाचे खालील बाजूस बांधणेत आलेल्या साठवण टाकीमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी योग्य प्रमाणात टी.सी.एल. पावडरचा वापर करण्यात येतो.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर वाढीव उमटे पाणीपुरवठा योजनेमध्ये नव्याने जलशुद्धीकरण संयंत्र बसविणेचे प्रस्तावित आहे.

उमटे धरणाच्या पाणी अडविणाऱ्या भिंतीवर उगवणाऱ्या झाडे झुडपांची कापणी दरवर्षी करण्यात येते. झाडांच्या मुळांमुळे धरणाच्या भिंतीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झालेला नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षकांची वैद्यकीय देयके प्रलंबित असल्याबाबत

(४०) * २२१६४ श्री.विक्रम काळे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षकांची वैद्यकीय देयकांमध्ये त्रुटी नसताना शिक्षणाधिकारी, माध्यमिक व प्राथमिक तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे माहे मे, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शिक्षकांची वैद्यकीय देयके प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच शिक्षकांची वैद्यकीय देयके विहित कालावधीत मिळावीत म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अंशतः खरे आहे, या विभागाने दिनांक १८.०९.२०१५ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये रुपये २ लक्ष पर्यंतच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या देयकांना मंजूरी देण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांना प्रदान करण्यात आले होते, यात सुधारणा करून दिनांक २९/०४/२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ते आता शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य)/शिक्षण निरीक्षक/विभागीय शिक्षण उपसंचालक यांना प्रदान करण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी देयक मंजूरीस विलंब झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्याबाबत

(४१) * २३३०३ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणसाठी शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा विभागामार्फत कामे सुरु करण्यात आली असून यामध्ये सन २०१४-१५ व २०१५-१६ या दोन वर्षासाठी ४४९ कामे मंजूर करण्यात आली, यापैकी केवळ ८५ कामे पूर्ण झाली असून शासनाने दिलेल्या उदिष्टाची पूर्तता करण्यात आली असली तरी उर्वरीत कामे प्रलंबित असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा हेतू कायमची पाणीटंचाई दूर करण्याचा व कायमस्वरूपी पाणीपुरवठा ग्रामीण भागातील नागरीकांना करण्याचा असून प्रलंबित कामामुळे गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रलंबित योजना पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) व (२) हे खरे नाही.

- (३) नांदेड जिल्ह्यातील ४४९ योजनांपैकी सन २०१४-१५ व सन २०१५-१६ या दोन वर्षातील २५४ प्रगती पथावरील योजना पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. उर्वरित १९५ योजनांपैकी ७२ योजनांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे. तथापि, शासनाच्या दिनांक १४/८/२०१५ च्या आदेशानुसार दिनांक २९/०६/२०१५ नंतर नव्याने हाती घ्यावयाच्या योजनांसाठी निधी वितरीत केला जाणार नसल्यामुळे नवीन योजना हाती घेता आल्या नाहीत. तसेच १२३ नवीन योजनांचे प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायत/ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून प्राप्त झाले नाहीत. तथापि मुख्यमंत्री पेयजल योजना (MRDWP) अंतर्गत जिल्ह्यातील ७२ योजनांपैकी ३९ योजना हाती घेणे प्रस्तावित आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**बुलढाणा जिल्ह्यातील रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे
पाण्याचे स्रोत दूषित झाल्याबाबत**

- (४२) * २२२६२ श्री.सुभाष झांबड : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) बुलढाणा जिल्ह्यातील काही गाव परिसरातील पाण्याचे नमुने घेण्यासाठी नागपूर येथील नीरी सेंटरची टिम दाखल झाली असून त्यांनी दिनांक ४ व ५ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास जिल्ह्यातील अनेक गावांच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत व त्यांचा विपरीत परिणामी मानवाच्या आरोग्यावर व जमिनीवर होत असून पाण्याचे स्रोत दूषित होण्यापासून वाचविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) होय, हे खरे आहे.

(२) नीरी नागपुर टीमने ७२ गावांचे नमुने तपासणी करिता घेतले आहेत. पाणी नमुने तपासणी बाबतचा करार नीरी, नागपूर संस्था व संचालक पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, नवी मुंबई बेलापुर यांचे मध्ये झालेला आहे. याबाबतचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात विहीरींची पाण्याची पातळी खालावल्याने पाणलोट

क्षेत्रातच पाणी शिल्लक राहिले नसल्याबाबत

(४३) *२०४८९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे :

सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात भूजल पातळीच्या नोंदी घेण्यासाठी असलेल्या निरीक्षण विहीरींची पाण्याची पातळी खालावल्याने पाणलोट क्षेत्रातच पाणी शिल्लक राहिले नसल्याचे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आली असल्याचे दिनांक २४ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील २८५ तालुक्यामधील ३१ हजार ९२० गावांची पाणीपातळी एक ते तीन मीटरपेक्षा कमी झाल्याने भविष्यात पाण्याचा प्रश्न आणखी भीषण होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) राज्याची भौगोलिक व भूशास्त्रीय स्थिती लक्षात घेता भूजल पातळी ही मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमानावर अवलंबून असते. गतवर्षी २०१५ मध्ये पर्जन्यमानातील तुटीचा भूजल साठ्यावर परिणाम झालेला आहे.

राज्यात एकूण ३६९६ निरीक्षण विहीरींचा अभ्यास करण्यात आला असून माहे मे, २०१६ मधील भूजल पातळीची मागील पाच वर्षांमधील माहे मे मधील भूजल पातळीशी तुलना केली असता, १ ते २ मीटरची घट दर्शविणाऱ्या निरीक्षण

विहिरींची संख्या ४९९ इतकी होती. २ ते ३ मीटरची घट दर्शविणाऱ्या निरीक्षण विहिरींची संख्या २३६ व ३ मीटरपेक्षा जास्त घट दर्शविणाऱ्या विहिरींची संख्या १८७ इतकी होती. तसेच माहे मे मध्ये एकूण ९९७ निरीक्षण विहिरी कोरड्या होत्या.

(२) माहे मे, २०१६ मधील भूजल पातळीची मागील पाच वर्षांमधील माहे मे मधील भूजल पातळीशी तुलना केली असता, राज्यातील ३९२ तालुक्यांमध्ये एकूण १५,७०९ गावात भूजल पातळीमध्ये १ मीटरपेक्षा जास्त घट असल्याचे आढळून आले आहे.

(३) (अ) महाराष्ट्र भूजल अधिनियम (विकास व व्यवस्थापन) २००९ नुसार राज्य भूजल प्राधिकरण, मुंबई यांनी ८० पाणलोट क्षेत्रांमध्ये खोल विहिरी घेण्यास बंदी आणली आहे.

(ब) राज्यामध्ये भूजल पातळी वाढविण्याबाबत जलयुक्त शिवार, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (शाश्वतता) इ. कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

(क) जलयुक्त शिवार योजना राज्यभरात यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना मानधन देण्याबाबत

(४४) * १९८६७ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १६२८१ ला दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कायम विनाअनुदान तत्वावर चालविण्यात येणाऱ्या व विहित निकषानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सुरु असलेली सकारात्मक कार्यवाही पूर्ण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विभागनिहाय पात्र असलेल्या किती विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे,

(३) असल्यास, गेली अनेक वर्ष शैक्षणिक योगदान देणा-या शिक्षकांना नियमित वेतन मानधन मिळण्याच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात आली आहे, सदरहू कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा/तुकड्यांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी असलेल्या
फी माफीचा परतावा देण्याबाबत**

(४५) * २००२३ श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शिक्षकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी असलेल्या शुल्क माफीचा परतावा देण्याची योजना शासनाने बंद केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू शुल्क माफीचा परतावा देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे नाही. शालेय शिक्षण विभागामार्फत दिनांक १८ जून, १९६८, दिनांक ३ फेब्रुवारी, १९९९ व दिनांक १९ ऑगस्ट, १९९५ च्या शासन निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण योजना कार्यान्वित आहे. सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार फ्री सीटमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रमाणित दराने फी ची प्रतिपूर्ती देय आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्य राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणा-या विद्यार्थ्यांना
वाढीव गुणापासून वंचित ठेवण्यात आल्याबाबत**

(४६) * २३३७९ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेणाऱ्या सन २०१५-१६ शैक्षणिक सत्रातील वर्ग १० व १२ वी परिक्षेत पास/नापास खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव गुणापासून वंचित ठेवण्यात आल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) नाही,

खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याची मुदत दिनांक २० जून, २०१६ पर्यंत वाढविण्यात आली होती.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मंचर (जि.पुणे) येथील आदिवासी भागातील २० पेक्षा कमी पटसंख्या
असलेल्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय**

(४७) * २२२७३ अॅड.रामहरी रुपनवर, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मंचर (जि.पुणे) येथील आदिवासी भागातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू आदिवासी भागात दत्तक शाळा, लोकसहभाग व आदिवासी मुलांच्या शिक्षणांसाठी समर्पित झालेले सामाजिक, राजकीय नेतृत्व व शिक्षकामुळे या भागात शिक्षणाचा चांगला प्रवाह निर्माण झाला असून पुणे जिल्ह्यात दत्तक शाळा या उपक्रमांमुळे शैक्षणिक गुणवत्तावाढ झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) व (३) हे खरे आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांमुळे शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पालघर जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील विद्यार्थी
प्रवेशापासून वंचित असल्याबाबत**

(४८) * २२५६९ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवेश देणे बंधनकारक असताना पालघर जिल्ह्यातील अनुक्रमे जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, आणि वाडा या आदिवासीबहुल तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या शाळेत ८ वी व ९ वीच्या वर्गात आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित असल्याचे दिनांक २५ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व सदरील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.

(२) जि.प. शाळेतील इ. ८ वी व इ.९ वीच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून त्यामुळे प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**ढासलढवलडी (ऑ.डुलढलणल) गलवलल नैसगलक डलणुडलकल ँकही सुतुरत
नसलुडलडुळे तेलील नलगरलकलंकी गैरसुडुत हुत असणुडलडलडत**

(ॡॡ) * २२२७१ श्री.सुडलष ऑलंडड, श्री.संऑड दतुत : सनुडलननीड डलणीडुरुवठल व सुवकुकुतल डंनुतुरी डुढील गुषुटींकल खुललसल करतील कलड :-

- (१) ढलसलढवलडी (ऑ.डुलढलणल) गलवलल नैसगलक डलणुडलकल ँकही सुतुरत नसलुडलडुळे डलरलही डलहलने डल गलवलल टुकरदुवलरे कलंवल सैलुनल डेथुन डैलगलडीने डलणी आणलवे ललगत असलुडलके डलहे ऑून, २०१ॢ डधुडे वल तुडलदरडुडलन नलदरुशुनलस आले, हे खरे आहे कलड,
- (२) असलुडलस, उकुत गलवलंसलठी सन २००ॢ लल रुडुडे २ॢ ललख खरुनुन ऑलसुवरलऑुड डुऑनल रलडवलणुडलत आली, डरंतु ही डुऑनल संबंढलत ठेकेदलरलंनल कलड अरुधवड सुडलुडलने सदर डुऑनल अपूरुण असलुडलडुळे गलडसुथलंकी गैरसुडुत हुत आहे, हे खरे आहे कलड,
- (३) असलुडलस, उपरुकुत डुरकरणी कुकशी करुन संबंढलत ठेकेदलरलंवर कलरवलई तसेक सदरहु डुऑनल डूरुण करणुडलडलडत शलसनलने कुणतुी कलरुडलवलही केलुी वल कणुडलत डेत आहे,
- (ॡ) नसलुडलस, वललंडलकी कलरणे कलड आहेत ?

शुरी. डडनरलव लुणीकर : (१) हे खरे नलही.

डुऑे ढलसलढवलडी (ऑ.डुलढलणल) गलवलल दुन वरुशुडलसुन कडुी डरुऑनुडडलनलडुळे वलंढन वलहीरुीके डलणी कडुी ऑललुडलने दलनलंक १ॡ/३/२०१ॢ ते ११/७/२०१ॢ डल कलललवधुीत टुकरने डलणी डुरुवठल करणुडलत आलल.

(२) सन २००ॢ-०ॡ डधुडे डु.ढलसलढवलडी (तल.ऑ.डुलढलणल) डल गलवलसलठी रुडुडे २ॢ.७ॡ लकुष कलंडतुीकुडल डुऑनेस डुरलरत नलरुडलण कलरुडुडल अंतगुत डंऑुरी देणुडलत आली. सदर डुऑनल ऑलसुवरलऑुड डुऑनेतुन रलडवलणुडलत आलेली नलही.

गुरलडडंकलडत व गुरलड आरुगुड डुषण डलणीडुरुवठल व सुवकुकुतल सडुडलतुील अंतगुत वलद तसेक सडुडलतुी व कंनुलरददलर डलंकुडलतुील वलदलडुळे कंनुलरददलरलस डुऑनेकुडल डुलुडलंकनलडुरडुडलणे उरुवरलत देडकलकी अदलडगुी न केलुडलडुळे डुऑनेके कलड अपूरुण आहे.

तथलडल, डुऑनेकुडल वलंढन वलहीर व डलईडललईनदुवलरे सन २०१२ डलसुन गुरलडसुथलंनल डलणी डुरुवठल सुरु करणुडलत आलल आहे.

(३) सदरहू योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्याबाबत समिती तसेच ग्रामपंचायतीकडे जि.प्र.ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. सरपंच/सचिव, ग्रामपंचायत ढासाळवाडी यांनी सादर योजनेचे अपूर्ण काम ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, बुलढाणामार्फत करण्याचे कळविल्यानुसार, योजनेचे काम जिल्हा परिषदेमार्फत पुर्ण करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.